

L&T Technology Services Limited L&T Business Park, TC 2 Tower B, Second floor, North East Wing, Gate no.5, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400072 www.ltts.com

January 21, 2021

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra-Kurla Complex Bandra(East), Mumbai – 400 051. NSE Symbol: LTTS The BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400001
BSE Script Code: 540115

Dear Sirs,

# <u>Subject: Newspaper Advertisement of financial results for the quarter and nine months</u> <a href="mailto:ended-becember 31">ended December 31</a>, 2020 of the Company.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020. The advertisements were published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) newspapers on January 21, 2021.

This will also be posted on the company's website at <a href="www.LTTS.com/Investors">www.LTTS.com/Investors</a>

Please take note of the above and acknowledge the receipt of the same.

Thanking You,

Yours sincerely,

For L&T Technology Services Limited

**Kapil Bhalla** 

**Company Secretary** 

(M.No. F3485)

Registered Office: L&T House, N. M. Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001. INDIA, Tel: +91 22 6752 5656 Fax: +91 22 6752 5893 CIN: L72900MH2012PLC232169

**FINANCIAL EXPRESS** 

#### Form No.INC-26

[pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement for shifting of Registered Office from Ahmedabad in the State of Gujarat to Pune in the State of Maharashtra

BEFORE THE REGIONAL DIRECTOR, MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, NORTH WESTERN REGION, AHMEDABAD

In the matter of the Companies Act, 2013, Section 13(4) read with Rule 30(5)(a) of the Companies (Incorporation) Rules, 2014 And

In the matter of SIL Transmission (Rajasthan) Private Limited

(CIN: U40100GJ2006PTC049608), a company incorporated under the Companies Act, 1956, having its Registered Office at 5, Shrimali Society, Navrangpura, Ahmedabad-380009.

...... THE APPLICANT COMPANY

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of the alteration of the registered office clause of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Fourteenth Annual General Meeting of the shareholders of the Company held on 30th December 2020 to enable the Company to change its Registered Office from Ahmedabad in the State of Gujarat to Pune in the State of Maharashtra.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor compliant form or cause to be delivered or send by registered post of his / her objections supported by an affidavit stating the nature of his / her interest and grounds of opposition to The Regional Director, North Western Region, ROC Bhavan, Opp Rupal Park Society, Behind Ankur Bus Stop, Naranpura, Ahmedabad-380013, within Fourteen days from the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its registered office at the address mentioned above.

Date: 20th January 2021 Place: Ahmedabad

For and on behalf of the SIL Transmission (Rajasthan) Private Limited Jitendra R.Tanti, Director.

DIN: 00002257.



Wadia College Campus Branch: 22, Doongursee Park, Narangi Baug Road, Bund Garden Road, Pune 411 001. Ph. 020-26163022/6250. E-mail: WADCAM@bankofbaroda.com

### POSSESSION NOTICE (For Immovable property only)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 20-07-2011 calling upon the Borrower Mr. Dattaray Laxman Kamble and Mr. Sarjerao Laxman Kamble to repay the amount mentioned in the notice being Rs. 7,99,076.00 (Rupees Seven Lakh Ninety Nine Thousand Seventy Six Rupees and Only) together with further interest thereon at the contractual rate plus costs. Charges and expenses till date of payment within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby

given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 18th day of January 2021.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 7,04,902.70 (Rupees Seven Lakh Four Thousand Nine Hundred and Two rupees Seventy Paise Only) and further interest thereon at the contractual rates plus cost, Charges and expenses made till date of payment.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

### Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Flat No:5, Siddhi Co-Opp. Housing Society's No: 75, Hissa No. 3/12, Ashwini Colony, Jyotiba Nagar, Rahatani, Pune.

Bounded: On the North by :Flat No 06, On the South by : Property of Mr. Balasaheb Shirke, On the East by : Stair Case, On the West by: Marginal open space and Internal Road.

Date: 18.01.2021 Place: Pune

**Authorised Officer** Bank of Baroda

### VIDYA SAHAKARI BANK LTD.

C.T.S. No. 1355, Shukrawar Peth, Plot No. 72, Natu Baug, Pune-411002. Ph. No.: 020 - 24477748 , 24477749. email : vidya.ho@vidyabank.com

Notice under 13(2) of SARFAESI Act, 2002 read with Rule 3 of Security Interest Enforcement Rules, 2002

**DEMAND NOTICE** 

The undersigned being the Authorized Officer of the VIDYA SAHAKARI BANK LTD., is

issued Present Demand Notice u/s 13(2) to the Borrower/Mortgagor/Guarantors on their addresses available with Bank by registered Post A.D and the present Notice is here by published in local Newspaper as per rule 3 of SARFAESI rules, 2002

1) Mr. Deepak Gokuldas Sheth (Gujar) - (Borrower/Mortgagor) 2) Mr. Pradip Vasant Umardand - (Guarantor) 3) Mr. Amit Ganpat Sathe (Guarantor) 4) Mr. Govinddas Laljibhai Sheth (Gujar) -(Mortgagor/Guarantor) (Mortgagor/Guarantor)

5) Mr. Hemant Mohandas Butala Mrs. Shakuntala Gokuldas Sheth (Gujar) - (Mortgagor/Guarantor) Mrs. Anuja Suhas Mehata (Mortgagor/Guarantor) 8) Mrs. Vaishali Ajay Shaha (Mortgagor/Guarantor)

Outstanding Balance with interest Sanctioned Branch Loan Receivable up to Dt. 31/12/2020. A/C No Date Amount Name Gultekdi EML/182 31/03/2020 Rs. 5,00,000=00 Rs.5,08,196=00 plus interest from 01.01.2021 as per rule & other expenses at actual

Branch, Notice U/s, 13(2) of The Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for enforcement of security interest. You No.1 has been sanctioned and disbursed above mentioned limits at our Gultekdi Branch and you no. 1 (Borrower/Mortgagor) & 4 to 8 as a Mortgagor/Guarantors & you no.2 &3 have stood as Guarantors for the said limit availed by No.1. The said Guarantee is a continuing one. You No 1 To 8 are thus joint and severally liable towards the payment of

Sub - Demand for liquidation of dues under your Non Performing Account at our Gultekdi

the dues. 2. Your Term Loan Account has been Overdue and as a consequence of the same your account has been identified by the bank as Non Performing Asset as on 31/03/2020 as per

the norms of Reserve Bank of India. 3. You no. 1 & 4 to 8 have validly charged the property more particularly described in the Schedule I as per Registered Mortgage Deed hereunder written in favor of the Bank as and by way of security for the due repayment of the above mentioned limit vide Registered Mortgage Deed dated 04/10/2018, Registered at the office of Sub-Registrar Haveli No. 1,

Pune at serial No. 8119/2018. That No. 1 of you have failed to keep your account in a 'Standard' conditions and as a consequence of which your account has been already classified as 'NPA' by the Bank and as you No. 2 & 3 have stood as guarantors & you no. 4 to 8 have stood as Mortgagor to the loan, we hereby call upon all of you jointly and severally to liquidate fully within a period of 60 days from the date of this notice the amount mentioned above at the front of words "Total" along with interest accrued at contractual rates from 01/01/2021 till actual

Take notice that if you fail to liquidate fully the amount as mentioned above in para No.1 within 60 days from the date of this notice, we shall be constraint to take necessary action u/s. 13 (4) of SARFAESI ACT, 2002 which will include taking possession of the assets mentioned in the schedule I, given below with the right to transfer the same by way of lease, assignment or sale and/ or take over the management of the secured assets which may include the right to transfer by way of lease assignment or sale and / or appoint any person as 'Manager' to manage the assets taken in the possession.

6. Please also take notice that you are absolutely prohibited from transferring any of your rights in the said properties and if you do so the said transfer shall be void and ineffective. 7. It may be noted that under the provisions of the section 13(8) of the Act, right of redemption is available to you, by paying the dues of the Bank together with all costs, charges and expenses incurred by the Bank, at any time, before the date of publication of notice, for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for

transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. This notice is issued without prejudice to the rights of the Bank to proceed against all or any of you / your properties/ assets by way of any other means before any other Forums / Court. In case of any shortfall after enforcement and realization of security, the Bank reserves its rights to proceed against all of you / your properties/assets which please note. SCHEDULE - I :- All that piece and parcel of Shop situated on the Ground Floor of the Building constructed on property bearing C.T.S. No. 240 of village Shukrawar Peth within the Registration District of Pune, Sub-Registration Taluka Haveli and within the limits of Pune Municipal Corporation admeasuring about 109 sq. feet + area of Otta 28 sq. feet.

Date :- 15/01/2021 Place :- Pune

financialexp.epa



Wadia College Campus Branch: 22, Doongursee Park, Narangi Baug Road, Bund Garden Road, Pune 411 001. Ph. 020-26163022/6250. E-mail: WADCAM@bankofbaroda.com

### POSSESSION NOTICE (For Immovable property only)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 25-01-2011 calling upon the Borrower Mr. Sukhadeo G. Ingale and Mrs. Shreekala S. Ingale to repay the amount mentioned in the notice being Rs. 9,73,241/- + 1,91,116/- = 11,64,357/- (Rupees Eleven Lac Sixty Four Thousand, Three Hundred and Fifty Seven Only) together with further interest thereon at the contractual rate plus costs, Charges and expenses till date of payment within 60 days from the date of receipt of the said

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 18th day of January 2021.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 8,71,596/- + 1,76,471/- = 10,48,067/- (Rupees Ten Lac Forty Eight Thousand, and Sixty Seven Only) and further interest thereon at the contractual rates plus cost, Charges and expenses made till date of payment.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

#### Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Gat No. 240, CTS NO. 708. GP Property No. 691, Plot No. 66, Rupee Nagar Co-Op Housing Society, Mauje -Talawade, Tal. Haveli, Nigdi, Pune 412114.

Bounded: On the North by: Property of Dhanke, On the South by: Property of Ganage, On the East by : Adj Property,

On the West by : Road

Date: 18.01.2021 Place: Pune

**Authorised Officer** Bank of Baroda

# SAGAR CEMENTS LIMITED

Regd. Office: Plot No. 111, Road No.10, Jubilee Hills, Hyderabad-500 033. Ph.040 23351571; Fax: 040 23356573 E-mail: info@sagarcements.in; Website: www.sagarcements.in

EXTRACT OF THE UN-AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2020

SI.	Particulars	Quarter ended	Nine Month ended	Quarter ended	
No.		31.12.2020	31.12.2020	31.12.2019	
1	Total Income from Operations	36,367	95,367	26,210	
2	Net Profit / (Loss) for the period before tax and exceptional items	7,480	20,601	(1,587)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax after exceptional items	7,480	20,601	(1,587)	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax	4,959	13,576	(908)	
5	Total comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	4,959	13,576	(908)	
6	Equity Share Capital (Face Value - Rs.10/- per share)	2,350	2,350	2,195	
7	Earnings per share (of Rs.10/- each) (not annualized)		9		
	(a) Basic	21.15	59.00	(4.14)	
	(b) Diluted	21.15	59.00	(4.14)	

#### Notes:

 The standalone and consolidated financial results of the company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act" read with relevant rules issued thereunder ("Ind AS") and other accounting principles generally accepted in India and guidelines issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"). Financial results of Sagar Cements Limited (Standalone information)

SI. No.	Particulars	Quarter ended	Nine Month ended	Quarter ended
		31.12.2020	31.12.2020	31.12.2019
1	Income from Operations	25,975	69,671	18,585
2	Profit / (Loss) before tax	6,250	17,931	(1,094)
3	Profit / (Loss) after tax	4,191	11,992	(444)

3. The above is an extract of the detailed format of the un-audited Standalone and Consolidated Financial results for the quarter and nine months ended December 31, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of un-audited standalone and consolidated results of the company for the quarter and nine months ended December 31, 2020 are available on the Company's website (https://www.sagarcements.in) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited

(www.bseindia.com). The above standalone and consolidated un-audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on January 20, 2021. The Statutory

Auditors have carried out a limited review of the financial results. The Board of Directors has declared an interim dividend at ₹ 2.00 per share (20%) on the 2.35,00,000 equity

shares of ₹10/- each of the company and has fixed February 03, 2021 as the "record date" for the purpose.

For Sagar Cements Limited Sd/-

Standalone

Dr. S. Anand Reddy Managing Director



Place: Hyderabad

Date: 20.01.2021

# **L&T TECHNOLOGY SERVICES LIMITED**

(A subsidiary of Larsen & Toubro Limited) Registered Office: L&T House, N.M. Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001; Tel: (91 22) 6752 5656; Fax: (9122) 6752 5893

Consolidated

Email: investor@ltts.com, Website: www.ltts.com, Corporate Identity Number: L72900MH2012PLC232169

#### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020 ₹ Million

Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended	Quarter ended			Nine months ended		Year ended
100000000000000000000000000000000000000	31-12-2020 (Reviewed)	30-09-2020 (Reviewed)			31-12-2019 (Reviewed)	31-03-2020 (Audited)	31-12-2020 (Reviewed)	30-09-2020 (Reviewed)	31-12-2019 (Reviewed)	31-12-2020 (Reviewed)	31-12-2019 (Reviewed)	31-03-2020 (Audited)
Total Income	14,495	13,704	14,672	41,283	43,202	58,282	13,160	12,838	13,627	37,988	40,062	53,936
Net profit before tax	2,506	2,258	2,745	6,361	8,284	11,002	2,537	2,369	2,637	6,439	8,040	10,550
Net profit after tax	1,869	1,663	2,058	4,712	6,161	8,224	1,898	1,789	1,983	4,825	5,993	7,900
Total comprehensive income	2,339	2,808	2,074	6,959	5,589	5,745	2,403	2,968	1,988	7,140	5,378	5,297
Equity share capital	210	210	209	210	209	209	210	210	209	210	209	209
Other equity						27,546						25,991
Face value per equity share (Rs.)	2	2	2	2	2	2	2	2	2	2	2	2
Earnings per equity share (Not annualised)				57			7-					
(a) Basic EPS (Rs.)	17.75	15.81	19.57	44.78	58.96	78.56	18.10	17,11	19.02	46.10	57.56	75.82
(b) Diluted EPS (Rs.)	17.63	15.69	19.34	44.48	58.23	77.70	17.97	16.98	18.79	45.79	56.85	74.99

Date : January 20, 2021

TENDER PAGES Contact

9029012015

JITENDRA PATIL

Landline No.: 67440215

#### 1 The financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020 have been subjected to limited review by the statutory auditors, reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on January 20, 2021. 2 The above is an extract of the detailed format of the financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The quarterly financial results in the detailed format are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the Company's website at www.ltts.com

3 During the quarter ended December 31, 2020, the Company has allotted 127,735 equity shares of Rs. 2 each fully paid-up on exercise of stock options by employees, in accordance with the Company's stock option scheme.

4 Figures for the earlier periods have been regrouped, wherever necessary.

Place: New Jersey, USA

Dr. Keshab Panda Chief Executive Officer and Managing Director

For L&T Technology Services Limited

Adfactors 829



# HATSUN AGRO PRODUCT LIMITED

Quarter ended

CIN: L15499TN1986PLC012747

Regd. Office: Domaine, Door No.1/20A, Rajiv Gandhi Salai (OMR), Karapakkam, Chennai - 600 097. Tel: 091-044-24501622 Fax: 091-044-24501422 | Email: secretarial@hap.in | Website: www.hap.in

#### UN AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2020 (₹ in Lakhs except EPS)

Quarter ended

Quarter ended

Nine Months ended | Nine Months ended | Year ended

S.No.	Particulars	31st December, 2020 Unaudited	30° September, 2020 Unaudited	31" December, 2019 Unaudited	31" December, 2020 Unaudited	31** December, 2019 Unaudited	March 31, 2020 Audited
1.	Total Income from operations	1,39,459.40	1,32,699.86	1,34,018.38	4,00,087.05	4,04,195.74	5,30,833.44
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	10,087.66	9,306.86	2,989.04	27,678.88	14,784.57	15,639.34
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary Items)	10,087.66	9,306.86	2,989.04	27,678.88	14,784.57	15,639.34
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary Items)	6,731.93	6,578.99	2,788.81	18,921.48	10,431.55	11,227.17
5.	Total Comprehensive Income for the period	6,769.87	6,612.92	2,788.23	19,002.20	10,395.19	11,063.09
6.	Paid-up Equity share capital (Face value of Re. 1/- per share)	2,156.02	1,617.11	1,617.04	2,156.02	1,617.04	1,617.11
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the audited Balance Sheet of previous year	94,361.06	88,128.93	93,648.52	94,361.06	93,648.52	88,830.79
8.	Earnings per share (of Re.1/- each) (Not annualised):  a. Basic  b. Diluted	3.12 3.12	3.08 3.05	1.30 1.29	8.78 8.78	4.88 4.84	5.59 5.21

Note:

Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Listed Entity (www.hap.in)

For Hatsun Agro Product Limited Sd/-

> C. Sathyan Managing Director

Authorized Officer Vidya Sahakari Bank Ltd, Pune



The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the

Date: 19" January, 2021

Place: Chennai

India invites open E-tender through website www.ireps.gov.in from reputed contractors. S. No.: 1 Name of Work: Outsourcing for operation and upkeep of 40 FOB lifts for three shifts at 15 stations of Mumbai Division for a period of one year. Tender Notice No. 37/2020 BB.LG.W.DR.2020.08) Approximate Cost of the Work: ₹ 2,25,87,459/- Validity : 60 days Completion / Maintenance Period: 12 Months (C) S.No.: 2 Name of Work: Repair reconditioning rewinding of different capacities of transformers of Mumbai Division. Tender Notice No. 38/2020 BB.LG.W.KYN.2020.01) Approximate Cost of the Work: 7 55,18,960/- Validity: 45 days Completion/Maintenance Period: 06 Month (C) Instruction: Tender closing date & time of aforesaid tender: Upto 13.00 hours of 10.02.2021 and will be opened after 13.00 hrs. 2. The prospective tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in for complete details of tenders & corrigendum, if any. 3. Tenderer may participate in above e-tender electronically through website www.ireps.gov.in only & submission of manual offers against e-tender are not allowed. Manually, if submitted shall neither be opened

CENTRAL RAILWAY

VARIOUS WORK

AT MUMBAI DIVISION

For and on behalf of The President of

2017 dated 15.06.2017. OPEN E-TENDER NOTICE No. 37, 38 / 2020 OF 19.01.2021 All India Passenger Helpline: 139 751

nor Considered. 4. For further enquiry, may contact: Senior

Divisional Electrical Engineer

(General Service), Annex Bldg., 1st

floor, Central Railway, Mumbai CSMT. 5. This tender complies with Public Procurement Policy Order

For Advertising in

Mobile No.:

# अटकेपासून तूर्त दिलासा मुंबई: 'तांडव' या वेबमालिकेचे

दिंग्दर्शक अली अब्बास जफर, 'ॲमेझॉन प्राइम इंडिया'च्या प्रमुख अपर्णा पुरोहित, निर्माता हिमांशू मेहरा आणि लेखक गौरव सोलंकी यांना न्यायालयाने बुधवारी अटकेपासून तीन आठवड्यांचा

दिलासा दिला. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे संवाद या वेबमालिकेत आहेत, असा आरोप करत लखनौ येथे या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत दाखल झाले. त्या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांनी

गुन्हा नोंद प्राइमच्या घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

न्यायालयात धाव घेतली होती.

'तांडव'चे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकारांसह ॲमेझॉन पदाधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई भाजप आमदार राम कदम यांच्या तक्रारीनुसार करण्यात आली.

**मुंबई :** कोपरी उड्डाणपुलावर गर्डर

बसविण्याच्या कामासाठी ठाणे ते

मुलुंड स्थानकादरम्यान मध्य

रेल्वेकड्न विशेष 'टॅंफिक ब्लॉक'

घेण्यात येणार आहे. २३, २४

जानेवारीच्या मध्यरात्री १ ते पहाटे ४

पर्यंत हा 'ब्लॉक' असेल. यामुळे दोन

दिवस मेल-एक्स्प्रेस गाड्याच्या

वेळापत्रकावर परिणाम होणार असून

काही विशेष गाड्या रद्द करण्यात

गाडी क्रमांक ०७०५७ व ०७०५८

मुंबई ते सिकंदराबाद ते मुंबई,

०७३१७ व ०७३१८ हुबळी ते

एलटीटी ते हुबळी गाडी रद्द करण्यात

आली आहे. गाडी क्रमांक ०२११६

सोलापूर ते मुंबई विशेष रेल्वेगाडी

पुण्यापर्यंतच धावेल. तर ०१११२

मडगाव ते मुंबई गाडी पनवेलपर्यंतच

धावणार आहे. गाडी क्रमांक ०१३०१

बंगळुरु

रोजी आमच्या कंपनीच्या संचालक मंडळाची सभा घेण्यात येणार आहे.

दिनांक: २१.०१.२०२१

जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, भारत

आल्या आहेत.

# कुलपतींच्या हस्तक्षेपावरून वाद

विकासकामे शासकीय कंपनीकडे देण्यास विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचा विरोध

लोकसत्ता प्रतिनिधी

**मुंबई :** मुंबई विद्यापीठाच्या कारभारात शासनाचा अवाजवी हस्तक्षेप होत असल्याची टीका पुरती शमली नसताना, आता विद्यापीठांचे कुलपती म्हणजेच राज्यपालांचा दैनंदिन कामकाजात अवाजवी हस्तक्षेप होत असल्याची टीका व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी केली आहे.

विद्यापीठाच्या परिसरातील विकासकामे केंद्र शासनाच्या आखत्यारीतील कंपनीकडून करून घेण्याची सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठाला दिली असून व्यवस्थापन परिषदेने हा प्रस्ताव फेटाळून लावला.

विद्यापीठाच्या कलिना शिक्षण

'सीएसएमटी'ऐवजी पुण्यातून सुटेल.

पनवेलमधून सुटणार आहे. त्यामुळे

गाडी पकडण्यासाठी अनेकांची मोठी

सुटणाऱ्या गाड्यांमुळे मुंबईतील

एलटीटी, हावडा ते मुंबई, मंगळूरु

जंक्शन ते मुंबई, गडग ते मुंबई,

गोंदिया ते मुंबई, नागपुर ते मुंबईसह

अन्य काही गाड्या कल्याण, ठाणे व

दादरपर्यंतच चालवण्यात येतील. गाडी

क्रमांक ०१००४ सावंतवाडी रोड ते

दादर २३ व २४ जानेवारीला दादर

स्थानकात सकाळी ७.१० ऐवजी

सकाळी ६.४० वाजता पोहोचेल.

तसेच कुर्ला ते ठाणे दरम्यान मध्यरात्री

१२.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.करित

ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि कंपनी सचिव

नृतन सिंग

सी एम डी

(आय एन आर)

27,37,000

9,84,000

2,23,26,644

88,89,893

मैस्ट्रोस मेडीलाईन सिस्टिम्स लिमिटेडचे परिसमापक

लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत.

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

स्वप्नातील घराकडे जाणारा तुमचा मार्ग

सीआयएन नं. एल६५९२२एमएच१९८९पीएलसी०५४५८३

नोंदणीकृत कार्यालय: नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, ६वा मजला, १४, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०.

फोन नं.: (०२२) ४३०४१९००, ई-मेल: corporate@gichf.com, investors@gichf.com

वेबसाइट: www.gichfindia.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वॉयरमेंट्स) रेग्युलेशन २०१५च्या विनियम ४७ अन्वये याद्वारे सूचना

देण्यात येते की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे/ नऊ महिन्यांचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

(मर्यादित परीक्षणासह) विचारात घेण्यासाठी, संमत करण्यासाठी व अभिलेखावर घेण्यासाठी शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

मंडळाच्या सभेची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.gichfindia.com मध्ये आणि स्टॉक एक्स्चेंजिसच्य

मैस्ट्रोस मेडीलाईन सिस्टिम्स लिमिटेड

(दि इंसॉल्वेन्सी अँड बँकरप्टसी कोड, २०१६ च्या तरत्दीन्वये परिसमापनातील)

दि इंसॉल्वेन्सी अँड बँकरप्टसी कोड,२०१६अन्वये मत्तांचा ई-लिलाव

पैसे जमा करण्याची अंतिम दिनांक: 08 फेब्रुवारी 2021

ई-लिलावाची दिनांक: 10 फेब्रुवारी 2021

श्री. जितेंदर कुमार जैन, मैस्ट्रोस मेडीलाईन सिस्टिम्स लिमिटेडचे परिसमापक - दि इंसॉल्वेन्सी अँड

बॅकरप्टसी कोड, २०१६ च्या तरतुदीन्वये राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई यांनी

वरील मत्तांची "जेश्वे आहे जसे आहे" त्या तत्वावर www.gaplonline.com वरून ई-लिलावाद्वारे विक्री

करण्यात येईल. अधिक तपशिलासाठी कृपया : गां**धी ऑकशनीअर्स प्रा. लि**.

नो. क्र.- आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन ०००३३/२०१६-१७/१००७०

(मो. क्र. ९८२०१०६६७५ आणि इमेल : office@gaplonline.com) वर संपर्क साधावा

परिसमापानामध्ये नेमणुक केलेले, यांनी केलेल्या सूचनेनुसार खालील मत्तांची विक्री करण्यात येईल.:-

भूखंड क्र. ईएल - ८०, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, महापे, तालुका आणि

कार्यालय क्र.५१४, ५वा मजला, विंग डी, फ्लेरल डेक प्लझा,

रस्ता क्र. १२, सुंदर नगर, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र,

वेबसाइटवर म्हणजेच www.nseindia.com व www.bseindia.com मध्येसुद्धा उपलब्ध आहे.

भुवनेश्वर ते मुंबई, गोरखपूर ते

प्रवाशाना पुण्यापर्यंत जावे लागेल.

०१११३ मुंबई ते मडगाव गाडी


कोपरी उड्डाणपुलाच्या

कामासाठी विशेष ब्लॉक

मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

धावपळ

'सीएसएमटी'ऐवजी



संकुलात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून विकासकांची नेमणुक केली जाते. सध्या कलिना संकुलाच्या विकासकामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाबरोबर (एमएमआरडीए) विद्यापीठाचा करार झाला आहे.

मात्र, विकासकामांवर देखरेख

निधीचा गैरवापर -युवासेना

 'विकासकामे करण्यासाठी विद्यापीठाचे वास्तुविशारद, अभियंते असताना बाहेरील आस्थापनाची गरज काय? विद्यापीठाच्या निधीचा हा गैरवापर आहे,

 मुंबई विद्यापीठाचा 'एमएमआरडीए'बरोबर करार झालेला आहे. तो अस्तित्वात असेपर्यंत दुसऱ्या कंपनीला काम देणे कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरले नसते. म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला, असे परिषदेचे सदस्य डॉ. बी. एन. जगताप यांनी सांगितले.

करण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी

नुकत्याच झालेल्या

# वरवरा राव यांना जामीन मंजूर करा!

कुटुंबीयांची उच्च न्यायालयात मागणी

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : शहरी नक्षलवादाप्रकरणी लेखक-कवी वरवरा राव यांना करण्यात आलेली अटक ही क्रूर, अमानष आणि मानहानीकारक असल्याचा दावा राव यांच्या कुटुंबीयांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. शिवाय राव यांना कायमस्वरूपी नाही, निदान तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

राव यांची प्रकृती बिघडत असताना त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा उपलब्ध न करून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप करणारी याचिका त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. तसेच राव यांना वैद्यकीय कारणास्तव तातडीने अंतरिम जामीन देण्याची मागणी केली होती. शिवाय राव यांच्यातर्फेही वैद्यकीय कारणास्तव

मागणी काय?

तळोजा कारागृहात आवश्यक ती वैद्यकीय सुविधा नाही. त्यामुळे राव यांना कायमस्वरूपी नाही, तर निदान तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्याची मागणी त्यांचे वकील आनंद ग्रोव्हर यांनी केली. राज्य सरकार आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नानावटी रूगालयाच्या नव्या वैद्यकीय अहवालाचा दाखला देत,

जामीन देण्याच्या मागणीसाठी स्वतंत्र याचिका करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर या दोन्ही याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळी राव यांना अटक करून उत्तम आरोग्य आणि सन्मानाने जगण्याच्या त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आल्याचा आरोप राव यांच्या

कुटुंबीयांच्या वतीने वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी केला. तसेच न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

राव यांची तब्येत सुधारली असून

त्याना पुन्हा तळीजा कारागृहात

केला.

हलवण्यास हरकत नसल्याचा दावा

न्यायालयाने मात्र मूलभूत अधिकाराच्या दृष्टीने केला जाणारा युक्तिवाद हा सर्वसामान्य आहे. त्यामुळे राव यांचे वय आणि आरोग्य लक्षात घेता त्या अनुषंगाने युक्तिवाद करण्याची सूचना न्यायालयाने केली.

# Oriental Aromatics Ltd. ओरिएन्टल ॲरोमॅटिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १३३, जहांगीर बिल्डिंग, दुसरा मजला, एम. जी. रोड, मुंबई-४०० ००१ सीआयएन : एल१७२९९एमएच१९७२पीएलसी२८५७३१

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष रु. लाखांत (प्रति शेअर डेटा वगळता)

अ.			स्वतंत्र	एकत्रीकृत			
	तपशील	संपलेली तिमाही	आतापर्यंतचे वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	आतापर्यंतचे वर्ष	
क्र.		३१.१२.२०२०	३१.०३.२०२०	३१.१२.२०१९	३१.१२.२०२०	३१.०३.२०२०	
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
१.	प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न (निव्वळ)	१९,०९६.७५	७६,६४५.३७	१७,७१५.८७	१९,१३५.२३	७६,७२६.६९	
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक आयटम्सपूर्वी)	४,९६०.१२	१०,३५०.३५	२,३३३.०७	४,९६०.६९	१०,२८९.८३	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक आयटम्सनंतर)	<i>३,६३५.</i> ५१	८,६७५.४७	१,७९१.३२	३,६३५.५५	८,६१८.८८	
٧.	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न	३,६१६.९८	८,६०१.३३	१,७७४.६९	३,५९८.४८	८,५४४.७४	
ч.	भरणा केलेले समन्याय भागभांडवल (प्रत्येकी रु. ५/- चे एफव्ही)	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	
ξ.	प्रति भाग कमाई (ईपीएस) - मलभत व सौम्य केलेले ईपीएस	9 - 4 -	24 104		9	24.50	
	। - मुलमुत व साम्य कलल इपाएस	१०.८०	२५.७८	4.32	१०.८०	२५.६१	

नोंदी: १) वरील विवरण सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे फाइल केलेल्या तिमाही व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर उतारा आहे. या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखा समितीद्वारा परीक्षण करण्यात आले होते आणि २० जानेवारी, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांच्याद्वारा मान्य करण्यात आले आहेत. सांविधिक लेखापरीक्षकांनी सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ३३च्या अनुसार सदर विवरणाचे परीक्षण केले आहे. २) सांविधिक लेखापरीक्षकांच्या अहवालासमवेत एकत्रित, वित्तीय निष्कर्षाच्या वरील विवरणाचे संपूर्ण प्रारूप www.bseindia.com व www.nseindia.com या स्टॉक एक्स्चेंजेसच्या संकेतस्थळांवर आणि www.orientalaromatics.com या कंपनीच्या संकेतस्थळाच्या ''इन्व्हेस्टर रिलेशन्स'' लिंकअंतर्गतसुद्धा उपलब्ध आहे.

> ओरिएन्टल ॲरोमॅटिक्स लि.करिता स्वाक्षरी/-धर्मिल ए. बोदानी

तारीख : २०.०१.२०२१

अध्यक्ष व व्यवस्थापन संचालक डीआयएन : ००६१८३३३



# L&T TECHNOLOGY SERVICES LIMITED

(A subsidiary of Larsen & Toubro Limited)

Registered Office: L&T House, N.M. Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001; Tel: (91 22) 6752 5656; Fax: (9122) 6752 5893 Email: investor@ltts.com, Website: www.ltts.com, Corporate Identity Number: L72900MH2012PLC232169

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020 ₹ Million

	Consolidated							Standalone					
	Quarter ended			Nine months ended Ye		Year ended	Quarter ended			Nine months ended		Year ended	
	31-12-2020 (Reviewed)	30-09-2020 (Reviewed)	31-12-2019 (Reviewed)	31-12-2020 (Reviewed)	31-12-2019 (Reviewed)	31-03-2020 (Audited)	31-12-2020 (Reviewed)	30-09-2020 (Reviewed)	31-12-2019 (Reviewed)	31-12-2020 (Reviewed)	31-12-2019 (Reviewed)	31-03-2020 (Audited)	
Total Income	14,495	13,704	14,672	41,283	43,202	58,282	13,160	12,838	13,627	37,988	40,062	53,936	
Net profit before tax	2,506	2,258	2,745	6,361	8,284	11,002	2,537	2,369	2,637	6,439	8,040	10,550	
Net profit after tax	1,869	1,663	2,058	4,712	6,161	8,224	1,898	1,789	1,983	4,825	5,993	7,900	
Total comprehensive income	2,339	2,808	2,074	6,959	5,589	5,745	2,403	2,968	1,988	7,140	5,378	5,297	
Equity share capital	210	210	209	210	209	209	210	210	209	210	209	209	
Other equity						27,546						25,991	
Face value per equity share (Rs.)	2	2	2	2	2	2	2	2	2	2	2	2	
Earnings per equity share (Not annualised)													
a) Basic EPS (Rs.)	17.75	15.81	19.57	44.78	58.96	78.56	18.10	17.11	19.02	46.10	57.56	75.82	
(b) Diluted EPS (Rs.)	17.63	15.69	19.34	44.48	58.23	77.70	17.97	16.98	18.79	45.79	56.85	74.99	

## Notes:

- 1 The financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020 have been subjected to limited review by the statutory auditors, reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on January 20, 2021.
- 2 The above is an extract of the detailed format of the financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The guarterly financial results in the detailed format are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the Company's website at www.ltts.com
- 3 During the quarter ended December 31, 2020, the Company has allotted 127,735 equity shares of Rs. 2 each fully paid-up on exercise of stock options by employees, in accordance with the Company's
- 4 Figures for the earlier periods have been regrouped, wherever necessary.

For L&T Technology Services Limited

Adfactors 829

Dr. Keshab Panda Chief Executive Officer and Managing Director

# 'टीआरपी' घोटाळा : पार्थो दासगुप्ता यांना जामीन नाकारला

मुंबई: 'टीआरपी' घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले 'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थी दासगुप्ता यांना जामीन देण्यास सत्र न्यायालयाने बुधवारी नकार दिला.

या घोटाळ्यात दासगुप्ता यांची महत्त्वाची भूमिका आहे, असे निरीक्षण नोंदवत महत्तम महानगर

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड

(CIN: L67200MH2000PLC129408), कंपनी कायदा, १९५६

अंतर्गत विधिस्थापित कंपनी, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय आयसीआयसीआय लोम्बार्ड हाऊस, ४१४, वीर सावरकर मार्ग,

सिध्दिविनायक मंदिराजवळ, प्रभादेवी, मुंबई–४०० ०२५ येथे आहे ]

दंडाधिकाऱ्यांनी त्यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर दासगुप्ता यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सत्र न्यायालयानेही त्यांना बुधवारी जामीन देण्यास नकार दिला. याप्रकरणी आरोपपत्र दाखल

करण्यात आले असले तरी अद्याप अनेक महत्त्वाच्या दुव्यांचा शोध

घ्यायचा आहे. दासगुप्ता हे या घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार आहेत. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका केल्यास ते पुरावे नष्ट करण्याचा, साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतील, असा दावा करत पोलिसांनी दासगुप्ता यांच्या जामिनाला विरोध केला होता.

# Nibhaye Vaade

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट आयर्डेटीटी न. (CIN): L67200MH2000PLC129408

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय लोम्बार्ड हाऊस, ४१४, वीर सावरकर मार्ग, सिध्दिवनायक मंदिराजवळ, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५. दू.: ०२२-६१९६११००, फॅक्स: ०२२-६१९६१३२३ ई-मेल: investors@icicilombard.com; संकेतस्थळ: www.icicilombard.com

> राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई खंडपीठाच्या समक्ष कंपनी योजना अर्ज क्र. सीए (सीएए) १९५२/एमबी/२०२०

कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरणामध्ये

कंपनी (कॉम्प्रोमाईजेस, ॲरेंजमेन्टस आणि अमल्गमेशन) रुल्स, २०१६ सहवाचित कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद २३०–२३२ अंतर्गत अजच्या प्रकरणामध्ये

भारती एक्सा जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड आणि त्यांच्या संबंधीत भागधारक व धनकोंमधील व्यवस्थेच्या

... अर्जदार कंपनी २

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या

समभागधारकांच्या सूचनेची सूचना आणि जाहिरात याद्वारे सूचना देण्यात येते की, उपरोक्त नमूद कंपनी योजना अर्जांभध्ये १८ डिसेंबर, २०२० दिनांकित आदेशाद्वारे, माननीय कंपनी कायदा

न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने ("माननीय ट्रीब्युनल" किंवा "एनसीएलटी") कंपनी कायदा, २०१३ ("कायदा") च्या अनुच्छेद २३० ते २३२ आणि अन्य तरतूदी आणि इन्शुरन्स कायदा, १९३८ अनुच्छेद ३५ ते ३७ (''**योजना''**) अंतर्गत भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ("अर्जदार कंपनी 9" किंवा "अवविलगीत कंपनी") आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेड (''**अर्जदार कंपनी २**'' किंवा ''**कंपनी**'' किंवा ''परिणामभूत कंपनी'') आणि त्यांच्या संबंधीत आणि धनकोंमध्ये व्यवस्थेच्या प्रस्तावित योजनेमध्ये, मूर्त स्वरूप देण्यासाठी विचाराधीनता आणि योग्य असल्यास, मंजूरीसाठी भागधारकांच्या सभेचे निर्देश दिले आहेत.

सदर आदेशाच्या अनुरोधाने आणि त्यामधील विर्देशनानुसार, याद्वारे पुढील सूचना देण्यात येते की, सदर सूचनेमध्ये नमूद कामकाजाच्या निष्पादनासाठी कंपनींच्या भागधारकांची समा, कायदा आणि सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लीगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०१५ (''**लिस्टींग रेग्यूलेशन**'') च्या लागू तरतूर्दीच्या अनुपालनामध्ये आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, भारत सरकारद्वारे वितरीत सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांकित ८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र. २२/२०२० दिनांकित १५ जून, २०२०, सामान्य परिपत्रक ३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर, २०२० आणि सामान्य परिपत्रक क्र. ३९/२०२० दिनांकित ३१ डिसेंबर, २०२० (आवश्यकतेनुसार आवश्यक फेरफारांसह) ''**'एमसीए परिपन्नक'**') संदर्भातील प्रचालन प्रक्रियेद्वारे मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१ रोजी द. २:३० वा. (भा.प्र.वे.) व्हीडीयो कॉन्फरर्न्सींग ''**व्हीसी'**')/ अन्य ऑडीयो व्हिज्युअल साधनांद्वारे (''**ओएव्हीए''**) आयोजित करण्यात येईल (''**सभा''**).

सध्या चाल् असलेल्या कोव्हीड - १९ संसर्गामुळे, सामजिक अंतराच्या नियमाचे पालन करण्यासाठी आणि आदेशाच्या अनुरोधाने, सामाईक स्थळावर समभागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आणि समभागधारकांची प्रत्यक्ष उपस्थिती टाळून आयोजित करण्यात येईल.

ज्या समभागधारकांचे इमेल पत्ते कंपनी / डिपॉजिटरी पार्टीसीपंट्सकडे नोंदविलेले आहे त्या सर्व समभागधारकाना सदर सभेची सूचना त्यामध्ये नमूद सुसंगत परिशिष्टांसोबत पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने २० जानेवारी, २०२१ रोजी पूर्ण केली आहे. कंपनीज (कॉम्प्रोमाईजेस, ॲरेंजमेन्टस आणि अमल्गमेशन) रुल्स, २०१६ च्या नियम ६ सहवाचित कायद्याच्या अनुच्छेद २३० (३), २३२ (१) अंतर्गत योजन, विवरणात्मक निवेदनाच्या प्रती, त्यामध्ये नमूद सुसंग परिशिष्टांसोबत कंपनीच्या संकेतस्थळ www.icicilombard.com बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संकेतस्थळ अनुक्रमें www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि तसेच नेंशनल सिक्युरिटी डिपॉजिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") (ई-व्होटींग सुविधा पुरवठादार) च्या संकेतस्थळ www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहेत. समभागधारक प्रतीसाठी इच्छक असल्यास, त्या संबंधीत कंपनीकडे ईमेल investors@icicilombard.com द्वारे विनंती पाठवू शकतील किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय किंवा एझेडबी हाऊस, पेनीनसूला कॉर्पोरेट पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई – ४०० ०१३ पत्त्यावरील ॲडव्होकेट, एझेडबी ॲण्ड पार्टनर्स यांच्या कार्यालयामधून सभेच्या तारखेपर्यंत कोणत्याही दिवशी (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक रजा वगळून) स. ११.०० वा. ते दु. ४.०० वा. दरम्यान नि:शुल्क प्राप्त करू शकतील.

ही सभा एमसीए परिपत्रकानुसार व्हीसी / ओएव्हीद्वारे होणार असल्यामुळे, या सभेसाठी समभागधारकांसाठी उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा नाही. तथापी, सदर कायद्याच्या अनुच्छेद ११२ आणि ११३ च्या तरतूदींच्या परिभाषेमध्ये, रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदार, व्हीसी / ओएव्हीएम सुविधेद्वारे सभेमध्ये भाग घेण्याकरीता आणि सभेच्या दरम्यान ई-व्होटींगसाठी सभासदांच्या अधिकृत प्रतिनिधीची नियुक्ती करू शकता. तपशीलासाठी, समभागधारकानी सभेच्या सूचनेमध्ये दिलेले

'समभागधारकांसाठी सामान्य मार्गदर्शन' पाहणे आवश्यक आहे. माननीय ट्रीब्युनलने श्रीमती ललिता डी. गुप्ते, कंपनीच्या इंडिपेन्डेंट डायरेक्टर, आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये श्री. सुरेश कुमार, कंपनीचे इंडिपेन्डेंट डायरेक्टर आणि त्यांच्या गैरहर्जेरीमध्ये श्री. अश्विन पारेख, कंपनीचे इंडिपेन्डेंट डायरेक्टर, यांची सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

याद्वारे पुढील अशीही सूचना देण्यात येते की

 (१) सदर कायद्याचा अनुच्छेद १०८ सहवाचित अनुच्छेद २३० (४) आणि कंपनीज (मॅनेजमेंट आणि ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या सुधारणांनुसार नियम २० आणि लागू अन्य तरतूदी; (२) कंपनीज (कॉम्प्रोमाईजेस, ॲरेंजमेन्टस आणि अमलगमेशन) रुल्स, २०१६ च्या नियम ६(३) (१०); (३) लिस्टींग रेग्यूलेशन्सच्या रेग्यूलेशन ४४ आणि सुधारणांनुसार लागू तरतूंदी; (४) लागू असल्यानुसार, इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड - २ च्या आदेश आणि तरतूर्दीच्या अनुसार, कंपनीने सभेपूर्वी रिमोट ई–व्होटींगद्वारे मतदानासाठी आणि सभेच्या दरम्यान ई–व्होटींगची सुविधा उपलब्ध केली आहे. कंपनीने, योजना विचारात घेण्यासाठी आणि योग्य वाटल्यास मान्यता देण्यासाठी, भागधारकाना रिमोट ई–व्होटींग आणि सभेच्या दरम्यान ई-व्होटींग सुविधा पुरविण्यासाठी एनएसडीएलची नियुक्ती केली आहे. तद्नुसार, कंपनीच्या समभागधारकाचे योजनेवरील मतदान, सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींग आणि सभेच्या दरम्यान ई-व्होटींगद्वारे करण्यात येईल. सदर दोन्हीसाठीचे निर्देशन सभेच्या

या अतिरिक्त, कंपनीज (मॅनेजमेंट आणि ॲडमिनीस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या सुधारित अनुसार नियम २० सहवाचित कायद्याच्या अनुच्छेद १०८ अनुसार, कंपनीने रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदान किंवा सभेच्या दरम्यान ई-व्होटींगची पात्रता निश्चित करण्यासाठी मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१ ही '**'कट–ऑफ तारीख''** निर्धारित केली आहे. ज्या व्यक्तीने नाव कट–ऑफ तारखेला डिपॉजीटरीजद्वारे परिरक्षित सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये अभिलेखीत आहे, ते ई-व्होटींग सुविधा प्राप्त करण्यासाठी पात्र आहेत. समभागधारकांचा मतदानाचा अधिकार, कट–ऑफ तारीख अर्थात मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२९ रोजी कंपनीच्या संपूर्ण भरणा झालेल्या भाग भांडवलामधील त्यांच्या हिश्याच्या योग्य प्रमाणात असेल.

रिमोट ई-व्होटींगकरीता मतदानाचा कालावधी शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१ रोजी सं. ९:०० वा. (भा. प्र. वे.) पासून सुरू होईल आणि सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१ रोजी सायं. ५:०० वा. (भा. प्र. वे.) समाप्त होईल आणि त्यानंतर रिमोट ई-व्होटींगचे मॉड्यूल एनएसडीएलकडून रिमोट ई–व्होटींगसाठी अकार्यक्षम करण्यात येईल.

सभेच्या दरम्यान ई-व्होटींगची प्रक्रिया रिमोट ई-व्होटींगच्या प्रक्रियेसारखीच आहे. ज्यांनी त्यांचे मतदान सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींगद्वारे केलेले नाही आणि अन्यथा त्यांना मतदान करण्यास प्रतिबंधीत केलेले नाही असे व्हीसी / ओएव्हीएममार्फत सभेमध्ये उपस्थित असतील केवळ तेच समभागधारक सभेच्या दरम्यान ई–व्होटींगमार्फत मतदान करण्यासाठी पात्र असतील. ज्या समभागधारकानी रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदान केले असेल ते सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी पात्र आहेत आणि त्यांची उपस्थिती गणसंख्येसाठी मोजण्यात येईल, तथापी असे समभागधारक सभेच्या दरम्यान पुन्हा मतदान करण्यासाठी पात्र नसतील.

ज्या व्यक्तीनी भाग संपादित केले आहेत आणि कंपनीकडून सभेच्या सूचनेची पाठवणी झाल्यानंतर कंपनीचे समभागधारक झाले आहेत आणि ज्यांची नाव कट–ऑफ तारखेला सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभधारकांच्या रजिस्टरमध्ये अभिलेखीत आहे ते सभेची सूचना कंपनीच्या संकेतस्थळ <u>www.icicilombard.com</u> किंवा एनएसडीएलच्या संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> वर पाह् शकतील. अशा व्यक्ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतील. तथापी, समभागधारक रिमोट ई-व्होटींगसाठी एनएसडीएलकडे अगोदरच नोंदणीकृत असेल तर ते त्यांच्या विद्यमान युजर आयजी आणि पासवर्डचा उपयोग त्यांच्या मतदानासाठी करू शकतील. ज्या व्यक्ती कट–ऑफ तारखेरोजी समभागधारक नाहीत त्यानी ही सूचना केवळ माहितीसाठी असल्याचे समजावे.

कंपनीने सभेला उपस्थित राहण्याकरिता समभागधारकांसाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म देण्याकरीता एनएसडीएलच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. समभागधारक येथे '**'भागधारक / सभासद'**' अंतर्गत लॉगइन करून त्यांच्या रिमोट ई–व्होटींगचे अधिकारपत्र वापरून व्हीसी / ओएव्हीएममार्फत सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी पात्र असतील. व्हीसी / ओएव्हीएम मार्फत सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी सविस्तर प्रक्रिया सभेच्या सूचनेच्या सूचनमध्ये नमूद करण्यात आली आहे.

सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने प्राप्त करण्याची आणि इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी, कंपनीने समभागधारकांचे इमेल पत्ते नोंदविण्यासाठी, कंपनीने विशेष व्यवस्था केली आहे. समभागधारक इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे या सभेची सूचना (रिमोट ई-व्होटींग निर्देशन समाविष्ट) प्राप्त करण्याच्या मर्यादित कारणासाठी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत करण्याच्या कारणास्तव लिंक https://www.icicilombard.com/investor-relations/shareholderform वर भेट देऊ शकतील. या सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने प्राप्त होण्यासाठी ई-मेल पत्ता हस्तगत करण्याकरिता मार्गदर्शन केल्यानुसार प्रक्रियेचे अनुपालन करावे. कोणतीही विचारणा असल्यास, समभागधारक कंपनीच्या investors@icicilombard.com येथे विचारणा करू शकतील.

कायद्याच्या अनुच्छेद २३० ते २३२ च्या तरतूर्दीच्या अनुसार, जर कंपनीच्या समभागधारकांच्या केवळ तीन चतुर्थांश प्रतिनिधीक संख्येमध्ये, सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदानाने किंवा सभेच्या दरम्यान ई-व्होटींदद्वारे (सर्व एकत्र एकूणात घेण्यात येईल) बहुमताने योजनेला मंजुरी मिळाल्यास योजनेवर कारवाही करण्यात येईल. सदर योजना, समभागधारकांकडन मंजुर झाल्यास, तदपश्चात माननीय ट्रीब्युनलच्या मंज्रीला अधीन राहील.

माननीय ट्रीब्युनलने रिमोट ई-व्होटींगद्वारे आणि सभेच्या दरम्यान ई-व्होटींगद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमामधून झालेल्या मतदानाच्या निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने छाननीसाठी में, परिख ॲण्ड असोसीएटसच्या, प्रॅक्टीसमध्ये असलेल्या कंपनी सेक्रेटरी श्री. पी. एन. परिख (सभासद क्र. एफसीएस ३१७ आणि सीपी क्र. १२२८) त्यांच्या अनुपस्थितीत श्री. मितेश धाबलीवाला (सभासद क्र. एफसीएस ८३३१ आणि सीपी क्र. ९५११) आणि तेही अनुपस्थित असल्यास, मिस. सरवरी शाह (सभासद क्र. एफसीएस ९६९७ आणि सीपी क्र. १९७१७ यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निरीक्षक झालेल्या मतदानाचा अहवाल सभेच्या अध्यक्षांकडे किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत केलेल्या व्यक्तीकडे सभा संपन्न झाल्यापासून ४८ (अठ्ठेचाळीस) तासात सादर करतील. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करण्यात आलेल्या मतांच्या वैधतेचा निरीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

१०. मतदानाचा निकाल सभा संपन्न झाल्यापासून निरीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यावर ४८ (अट्टेचाळीस) तासांच्या पूर्वी घोषित करण्यात येईल, जो कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये प्रदर्शित करण्यात येईल आणि कंपनीच्या संकेतस्थळ www.icicilombard.com येथे आणि एनएसडीएलच्या संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे निकाल घोषित होताच तात्कळ प्रसिध्द करण्यात येईल. कंपनी तो निकाल निरीक्षकांच्या अहवालासोबत जेथे कंपनीची समभाग सचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेज अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया येथे पाठवेल.

 समभागधारकांनी क्रपया त्यांचे मतदान रिमोट ई-व्होटींग किंवा सभेच्या दरम्यान ई-व्होटींगद्वारे करण्यासाठी आणि सभेमध्ये व्हीसी / ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहण्यासाठी सभेच्या सूचनेमध्ये नमूद निर्देश काळीजीपूर्व वाचावेत आणि अनुसरण करावे.

१२. सभेमध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थितीच्या संदर्भात कोणतीही विचारणा किंवा समस्या असल्यास, समभागधारकानी https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध सभासदांसाठी एफएक्यूज आणि भागधारकांसाठीचे ई-व्होटींग युजर मॅन्युअल पहावे किंवा टोल फ्री क्र. : १८०० १०२० ९९०/१८०० २२४४ ३० वर कॉल करावा किंवा श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल यांना नामित ईमेल पत्ता evoting@nsdl.co.in किंवा AmitV@nsdl.co.in किंवा दुरध्वनी क्र. +९१-२२ २४९९ ४३६० येथे किंवा मिस. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल याना नामित ईमेल पत्ता : evoting@nsdl.co.in वर किंवा pallavid@nsdl.co.in वर किंवा दरध्वनी क्र. +९१-२२-२४९९ ४५४५ वर संपर्क करावा.

93. समभागधारकांना सचनेमध्ये विहीत प्रक्रियेचे अवलंब करून व्हीसी / ओएव्हीएमद्वारे रिमोट ई-व्होटींग किंवा सभेच्या दरम्यान ई-व्होटींगद्वारे त्यांचे मतदान करण्यासाठी आणि सभेला उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

> हस्ता/-श्रीमती ललिता डी. गुप्ते डीआयएन : ०००४३५५९ सभेसाठी नियुक्त अध्यक्ष

दिनांक: २० जानेवारी, २०२१ स्थळ: मुंबई

उपरोक्त प्रदर्शित आयसीआयसीआय ट्रेड लोगो आयसीआयसीआय बँकेच्या मालकीचा आहे अनुज्ञप्ती अंतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्यूरन्स कंपनी लिमिटेड द्वारे वापरण्यात आला आहे आणि लोम्बार्ड लोगो ऑयसीआयसीआय जीआयसी लि., आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या मालकीचा आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड हाऊस, ४१४, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५. ऑयआरडीए नोंद. क्र. १९५, टोल मुक्त क्र. १८०० २६६६. फॅक्स क्र. : ०२२-६१९६१३२३. CIN (L67200MH2000PLC129408). customersupport@iciclombard.com. www.icicilombard.com, UIN ADV/11154

Place: New Jersey, USA

Date : January 20, 2021



असा आक्षेप युवासेनेचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी घेतला.

केंद्र शासनाच्या आखत्यारीतील 'इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी' यांची नमणुक करण्यात यावी, अशी सूचना कुलपतींनी केली आहे. त्याचबरोबर या कामाचा कुलपती कार्यालयाला प्रगती अहवाल देण्याची सचनाही दिली

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ही सूचना सदस्यांनी फेटाळून लावली. 'कुलपतींना विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाहीत. कोणती कामे कोणत्या कंपनीकडे द्यावीत याची सूचना कुलपतींनी देणे योग्य नाही, असे आक्षेप सदस्यांनी घेतले.